



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ५२ ]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २७, २०१८ ते जानेवारी २, २०१९ / पौष ६ - १२, शके १९४०

[ पृष्ठे २०

### प्राधिकृत प्रकाशन

### संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

#### जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई  
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे  
कलम १९ नुसार प्राथमिक अधिसूचना.

#### दुरुस्ती आदेश

#### जिल्हा जळगाव

क्रमांक भूसं/मिरगव्हाण/एसआर-१७७/२०१७/कावि-२०६८/२०१८/  
दुरुस्ती.- मौजे मिरगव्हाण, तालुका भुसावळचे भूसंपादन प्रस्तावात या  
कार्यालयामार्फत कलम ११ व कलम १९ ची अधिसूचना क्रमांक भूसं/  
एसआर-३२/९५/१७७/२०१७/१५७६/२०१८, दिनांक १० सप्टेंबर २०१८  
अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, नाशिक विभागीय पुरवणी, भाग एकमध्ये  
दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पृष्ठ १३-१४ वर प्रसिद्ध करण्यात  
आली आहे. सदरच्या अधिसूचनेतील गट क्रमांक ९८ हा संयुक्त मोजणीत  
येत नसल्याने सदर गट क्रमांक ९८ हा संपादनातून वगळणे आवश्यक  
आहे, त्याची दुरुस्ती पुढीलप्रमाणे :-

#### अनुसूची - एक

#### संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

#### जिल्हा जळगाव, तालुका भुसावळ, मौजे मिरगव्हाण

भूमापन क्रमांक / गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
१	२ हे. आर
६२/१	० ०६
६२/२	० ०५
५६	० २०
६०	० ४७
एकूण	० ७८

टीप.- उक्त जमिनीच्या दुरुस्ती आदेशाचे कार्यकारी अभियंता, वाघुर  
धरण विभाग, जळगाव व उपविभागीय अधिकारी, भुसावळ भाग,  
भुसावळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर,  
जिल्हाधिकारी, जळगाव  
तथा समुचित शासन, जळगाव.

जळगाव, ११ डिसेंबर २०१८.

## उपविभागीय अधिकारी यांजकडून

### कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना

तक्ता 'क'

#### जिल्हा जळगाव

क्रमांक एसआर/३२/९५/१११/२०१६.— ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांना असे वाटते की, यासोबतच्या अनुसूचीमध्ये जिचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशी जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहे किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे.

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “उक्त संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याचा कलम ११ (१) च्या उपबंदान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा असण्याचा संभव आहे.

उक्त जमिनीमध्ये संबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनीवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनीची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनीच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागांसाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी, संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन आवश्यक आहे, याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे कामकाज अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहे.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमीन संपादन करावयाची आहे ते प्रयोजन.--

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रादेशिक योजनांतर्गत शैक्षणिक प्रयोजनार्थ कामासाठी भूसंपादन प्रस्ताव मौजे बांभोरी प्र. चा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

#### परिशिष्ट - एक

##### जमिनीचा तपशील

**प्रकल्पाचे नाव.**— उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रादेशिक योजनांतर्गत शैक्षणिक प्रयोजनार्थ कामासाठी भूसंपादन प्रस्ताव मौजे बांभोरी प्र. चा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल, मौजे बांभोरी प्र. चा.**

भूमापन क्रमांक / गट क्रमांक	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२ चौ. मी.
२९६ (भाग)	.. ८९१०

#### परिशिष्ट - दोन

##### सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

**प्रकल्पाचे नाव :** उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रादेशिक योजनांतर्गत शैक्षणिक प्रयोजनार्थ कामासाठी भूसंपादन प्रस्ताव मौजे बांभोरी प्र. चा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**प्रकल्पाचे नियोजन :** उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रादेशिक योजनांतर्गत शैक्षणिक प्रयोजनार्थ कामासाठी भूसंपादन प्रस्ताव मौजे बांभोरी प्र. चा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

#### परिशिष्ट - तीन

##### विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने, विस्थापनाबाबत तपशील ‘निरंक’ आहे.

#### परिशिष्ट - चार

##### प्रशासक नियुक्तीचा तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

**विजयानंद शर्मा,**

उपविभागीय अधिकारी,  
एरंडोल भाग, एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

एरंडोल, ६ डिसेंबर २०१८.

**BY PRINCIPAL DISTRICT AND  
SESSIONS JUDGE**

**Order**

No. EST/6090/2018.— Earned Leave for three (3) days from 19th September 2018 to 12th September 2018 prefixing holidays falling on 8th September 2018 and 9th September 2018 and suffixing holidays falling on 13th September 2018 with permission to Leave headquarter with effect from 7th September 2018 after office hours to 12th September 2018 after office hours is hereby granted to Shri. J. W. Gaikwad, 6th Joint Civil Judge, Senior Division, Nashik.

Certified that Shri. J. W. Gaikwad would have continued to officiate in the post of 6th Joint Civil Judge, Senior Division, Nashik if he had not proceeded on Leave for the period from 10th September 2018 to 12th September 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Charge during the absence of Shri. J. W. Gaikwad, 6th Joint Civil Judge, Senior Division, Nashik is kept with Shri. D. J. Endait, 7th Joint Civil Judge, Senior Division, Nashik.

Nashik, 6th September 2018.

**Order**

No. EST/5663/2018.— Earned Leave for four (4) days from 13th August 2018 to 16th August 2018 prefixing holidays falling on 11th August 2018 and 12th August 2018 with permission to Leave headquarters with effect from 12th August 2018 to 17th August 2018 before office hours is hereby granted *ex-post-facto* sanction to Smt. M. D. Kamble, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Malegaon

Charge during the absence of Smt. M. D. Kamble, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Malegaon remained with Smt. M. D. Kamble, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Malegaon.

Certified that Smt. M. D. Kamble would have continued to officiate in the post of 3rd Joint Civil Judge, Senior Division, Malegaon, if he had not proceeded on Leave for the period from

10th September 2018 to 12th September 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Nashik, 21st August 2018.

**Order**

No. EST/5664/2018.— The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to pass the following order :

Earned Leave for six (6) days from 27th August 2018 to 1st September 2018 prefixing Sunday falling on 25th August 2018 and 26th August 2018 and suffixing holidays falling on 2nd September 2018 and 3rd September 2018 with permission to Leave headquarter, with effect from 24th August 2018 after office hours to 3rd September 2018 before office hours is hereby granted to Shri. S. M. Belkar, District Judge-3 and Additional Sessions Judge, Malegaon.

Charge during the absence of Shri. S. M. Belkar, District Judge-3 and Additional Sessions Judge, Malegaon is kept with Shri. B. S. Mahajan, District Judge-2 and Additional Sessions Judge, Malegaon.

Certified that Shri. S. M. Belkar would have continued to officiate in the post of District Judge-3 and Additional Sessions Judge, Malegaon if she had not proceeded on Leave for the period from 27th August 2018 to 1st September 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Nashik, 23rd August 2018.

**Order**

No. EST/5730/2018.— Earned Leave for three (3) days from 29th August 2018 to 31st August 2018 with permission to Leave headquarters with effect from 28th August 2018 after office hours to 1st September 2018 before office hours is hereby granted to Shri. P. L. Ghule, 9th Joint Civil Judge, Senior Division, Nashik.

Certified that Shri. P. L. Ghule would have continued to officiate in the post of 9th Joint Civil

Judge, Senior Division, Nashik if he had not proceeded on Leave for the period from 29th August 2018 to 31st August 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Charge during the absence of Shri. P. L. Ghule, 9th Joint Civil Judge, Senior Division, Nashik is kept with Smt. P. V. Hingne, 10th Joint Civil Judge, Senior Division, Nashik.

Nashik, 24th August 2018.

---

**Order**

No. EST/5842/2018.— The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to pass the following order :

Earned Leave for four (4) days from 28th August 2018 to 31st August 2018 with permission to Leave headquarters with effect from 28th August 2018 to 31st August 2018 before office hours is hereby granted to Shri. M. S. Bodhankar, District Judge-9 and Additional Sessions Judge, Nashik.

Charge during the absence of Shri. M. S. Bodhankar, District Judge-9 and Additional Sessions Judge, Nashik is kept with Shri. G. P. Deshmukh, District Judge-10 and Additional Sessions Judge, Nashik.

Certified that Shri. M. S. Bodhankar would have continued to officiate in the post of District Judge-9 and Additional Sessions Judge, Nashik, if she had not proceeded on Leave for the period from 28th August 2018 to 31st August 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Nashik, 27th August 2018.

---

**Order**

No. EST/4948/2018.— Earned Leave for three (3) days from 1st August 2018 to 3rd August 2018 is hereby granted to Shri. S. T. Doke, Chief Judicial Magistrate, Nashik.

Charge during the absence of Shri. S. T. Doke, Chief Judicial Magistrate, Nashik is kept

with Smt. S. C. Jadhav, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.

Certified that Shri. S. T. Doke would have continued to officiate in the post of Chief Judicial Magistrate, Nashik, if he had not proceeded on Leave for the period from 1st August 2018 to 3rd August 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Nashik, 1st August 2018.

---

**Order**

No. EST/5007/2018.— Earned Leave for three (3) days from 2nd August 2018 to 4th August 2018 sufficing Sunday falling on 5th August 2018 with permission to Leave headquarters with effect from 1st August 2018 after office hours to 5th August 2018 before office hours is hereby granted Shri. S. S. Tambe, Civil Judge, Senior Division, Nashik.

Certified that Shri. S. S. Tambe would have continued to officiate in the post of Civil Judge, Senior Division, Nashik, if he had not proceeded on Leave for the period from 2nd August 2018 to 4th August 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Charge during the absence of Shri. S. S. Tambe, Civil Judge, Senior Division, Nashik remained with Smt. S. C. Jadhav, Civil Judge, Senior Division, Nashik.

**SURYAKANT S. SHINDE,**

Principal District and Sessions Judge,  
Nashik.

Nashik, 1st August 2018.

---

**DISTRICT JUDGE-1 AND ADDITIONAL  
SESSIONS JUDGE**

**Order**

No. EST/5466/2018.— Earned Leave for five (5) days from 17th August 2018 to 21st August 2018 is hereby granted to Smt. S. K. Dugaonkar, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

Certified that Smt. S. K. Dugaonkar would have continued to officiate in the post of 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik if he had not proceeded on Leave for the period from 17th August 2018 to 21st August 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Charge during the absence of Smt. S. K. Dugaonkar, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik remained with Smt. M. R. Dhanorkar, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

Nashik, 17th August 2018.

---

### Order

No. EST/5136/2018.— Earned Leave for three (3) days from 2nd August 2018 to 4th August 2018 suffixing Sunday falling on 5th August 2018 with permission to Leave headquarters with effect from 4th August 2018 after office hours to 6th August 2018 before office hours granted to Smt. S. K. Dugaonkar, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

Certified that Smt. S. K. Dugaonkar would have continued to officiate in the post of 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik, if she had not proceeded on Leave for the period from 2nd August 2018 to 4th August 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Charge during the absence of Smt. S. K. Dugaonkar, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik remained with Shri. J. G. Pande, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.

Nashik, 3rd August 2018.

### Order

No. EST/5200/2018.— The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to pass the following order :—

Commuted Leave for two (2) days from 23rd July 2018 to 24th July 2018 is hereby granted as an ex-post-facto sanction to Smt. S. S. Nair, District Judge-7 and Additional Sessions Judge, Nashik.

Charge during the absence of Smt. S. S. Nair, District Judge-7 and Additional Sessions Judge, Nashik remained with Shri. S. T. Pandey, District Judge-8 and Additional Sessions Judge, Nashik.

Certified that Smt. S. S. Nair would have continued to officiate in the post of District Judge-7 and Additional Sessions Judge, Nashik if she had not proceeded on Leave for the period from 23rd July 2018 and 24th July 2018 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].

Casual Leave on 23rd July 2018 is hereby cancelled.

**P. R. DESHMUKH,**

District Judge-1 and

Additional Sessions Judge, Nashik.

Nashik, 6th August 2018.

---

### जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

#### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०६/सन २०१८.— श्रीमती एस. पी. नलगे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस. पी. नलगे यांना ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. पी. नलगे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती टी. एम. देशमुख-नाईक, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. पी. नलगे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, १८ ऑगस्ट २०१८.

## आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१९०/सन २०१८.- श्रीमती ए. बी. निवारे,  
सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा यांची दिनांक २० ऑगस्ट  
२०१८ ते दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची  
अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक  
२० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक २३  
ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत मुख्यालय सोडण्याची  
परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती ए. बी. निवारे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती ए. बी. निवारे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा  
यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार  
श्रीमती पी. व्ही. राऊत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,  
अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती ए. बी. निवारे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, २० ऑगस्ट २०१८.

## आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०७/सन २०१८.- श्रीमती टी. एम. देशमुख-  
नाईक, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची  
दिनांक २२ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजीची  
एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच  
दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक  
२७ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची  
परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती टी. एम. देशमुख-नाईक यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत

८ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती टी. एम. देशमुख-नाईक, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस. पी. नलगे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती टी. एम. देशमुख-नाईक, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर, २१ ऑगस्ट २०१८.

આદેશ

क्रमांक कार्यव्य/रजा/१५७/सन २०१८.- श्रीमती जे. पी. सरपाते,  
सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांची दिनांक २१ ऑगस्ट  
२०१८ ते दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची  
अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक  
२० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २७ ऑगस्ट  
२०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी  
देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती जे. पी. सरपाते यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती जे. पी. सरपाते, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,  
पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त  
कार्यभार श्रीमती ए. एस. वानखेडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,  
पाथर्डी यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती जे. पी. सरपाते, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करित राहिल्या असल्या.

अहमदनगर, २१ ऑगस्ट २०१८.

આદેશ

क्रमांक कार्यव्य/रजा/८७/सन २०१८.- श्री. डी. जी. पटवे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांची दिनांक १९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ११ दिवसांची

वाढीव वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. डी. जी. पटवे यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. डी. जी. पटवे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक १९ ऑगस्ट २०१८ रोजी श्रीमती जे. पी. सरपाते, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचेकडे व दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीपर्यंत श्रीमती ए. एस. वानखेडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. डी. जी. पटवे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी हे वर नमूद केलेल्या कालावधीत वाढीव वैद्यकीय रजेवर गेले नसते, तर ते २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २३ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१८७/सन २०१८.- श्रीमती आर. आर. देशपांडे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती आर. आर. देशपांडे यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती आर. आर. देशपांडे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. ए. खंडाळे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती आर. आर. देशपांडे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, २३ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१२३/सन २०१८.- श्री. एस. पी. भोसले, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एस. पी. भोसले यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. भोसले, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस. बी. नाईकनवरे-गरड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. भोसले, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २४ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१५६/सन २०१८.- श्रीमती एस. एस. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २५ ऑगस्ट २०१८ रोजीचे औरंगाबाद येथे होणाऱ्या प्रादेशिक परिषदेनंतरपासून ते दिनांक २६ ऑगस्ट २०१८ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस. एस. पाटील यांना ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. एस. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. बी. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. एस. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, २७ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/४८/सन २०१८.- श्रीमती एस. के. कारंडे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस. के. कारंडे यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्रीमती एस. के. कारंडे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. एस. कोलते, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर यांचेकडे ठेवण्यात आला होता.

श्रीमती एस. के. कारंडे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/८८/सन २०१८.- श्रीमती पी. एन. कोकाटे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर यांची दिनांक २८ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीपासून ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती पी. एन. कोकाटे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती पी. एन. कोकाटे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एम. ए. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती पी. एन. कोकाटे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या,

तर त्या सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०५/सन २०१८.- श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांची दिनांक २३ ऑगस्ट २०१८ व दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एस. पी. सय्यद यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एस. काळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/११३/सन २०१८.- श्री. जी. जी. इटकळकर, ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ६ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीपासून ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. जी. जी. इटकळकर यांना ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. जी. इटकळकर, ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. बी. हंबीरे, १० वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.



श्री. जी. जी. इटकळकर, ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते, तर ते ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१२२/सन २०१८.- श्रीमती आर. एच. भोसले-नरसाळे, ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्रीमती आर. एच. भोसले-नरसाळे यांना ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती आर. एच. भोसले-नरसाळे, ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. एम. पाटणकर, १२ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती आर. एच. भोसले-नरसाळे, ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१४८/सन २०१८.- श्री. पी. एस. चांदगुडे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. पी. एस. चांदगुडे यांना सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. एस. चांदगुडे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. बी. एन. चिकणे, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. एस. चांदगुडे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१९२/सन २०१८.- श्री. एच. ए. एच. आय. हाशमी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड यांची दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. एच. ए. एच. आय. हाशमी यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एच. ए. एच. आय. हाशमी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. व्ही. सपकाळ, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एच. ए. एच. आय. हाशमी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०५/सन २०१८.- श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांची दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. एस. पी. सय्यद यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एस. काळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. पी. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २९ ऑगस्ट २०१८.

#### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१६२/सन २०१८.- श्री. डी. जे. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांची दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. डी. जे. पाटील यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. डी. जे. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एम. एम. पळसापुरे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. डी. जे. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २९ ऑगस्ट २०१८.

#### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१५६/सन २०१८.- श्रीमती एस. एस. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीची एक दिवसाची वाढीव अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्रीमती एस. एस. पाटील यांना ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. एस. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. डी. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. एस. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वाढीव अर्जित रजेवर गेल्या नसल्या तर त्या ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, ३१ ऑगस्ट २०१८.

#### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१८१/सन २०१८.- श्रीमती के. एस. बाकरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक ४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळोवेळी ते दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्रीमती के. एस. बाकरे यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती के. एस. बाकरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. एस. चांदगुडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती के. एस. बाकरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या तर त्या दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, १ सप्टेंबर २०१८.

## आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१११/सन २०१८.- श्री. एम. आर. जाधव,  
८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक  
१० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण  
३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच  
दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी लोक अदालत संपल्यानंतर ते दिनांक  
१४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची  
परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. एम. आर. जाधव यांना ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एम. आर. जाधव, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. एम. पाटणकर, १२ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एम. आर. जाधव, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ४ सप्टेंबर २०१८.

## આદેશ

क्रमांक कार्यव्य/रजा/१३४/सन २०१८.- श्रीमती बी. एम. कोठावळे,  
सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी यांची दिनांक ५ सप्टेंबर  
२०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित  
रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ५ सप्टेंबर २०१८  
रोजी लोकअदालत संपल्यानंतर ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी  
कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत  
आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्रीमती बी. एम. कोठावळे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती बी. एम. कोठावळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,  
राहुरी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त  
कार्यभार श्री. पी. एम. उन्हाळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,  
राहुरी यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती बी. एम. कोठावळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी या पदी स्थानापन्न म्हणून काम करित राहिल्या असल्या.

अहमदनगर, ४ सप्टेंबर २०१८.

## आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१८६/सन २०१८.- श्री. ए. ए. खंडाळे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक ४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजीपासून ते दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. ए. ए. खंडाळे यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. ए. खंडाळे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती आर. आर. देशपांडे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. ए. खंडाळे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

અહમદનગર, ૪ સપ્ટેંબર ૨૦૧૮.

## આદેશ

क्रमांक कार्यव्य/रजा/१५५/सन २०१८.- श्री. एस. डी. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक ५ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

श्री. एस. डी. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,  
अहमदनगर यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी होणाऱ्या लोकअदालतीस  
उपस्थित रहावे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. एस. डी. पाटील यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. डी. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. एस. नावंदर, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. डी. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ५ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१५१/सन २०१८.- श्री. जी. व्ही. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक ४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. जी. व्ही. देशपांडे यांना ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. व्ही. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक १ सप्टेंबर २०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळसंपेपर्यंत श्री. एम. आर. जाधव, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे व दिनांक ७ सप्टेंबर २०१८ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. ए. एम. पाटणकर, १२ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. व्ही. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ६ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१५९/सन २०१८.- श्री. एस. एस. शिंदे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांची दिनांक

१० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ९ सप्टेंबर २०१८ रोजीपासून ते दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. एस. एस. शिंदे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. एस. शिंदे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक ९ सप्टेंबर २०१८ रोजी व दिनांक १३ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. पी. एन. देशपांडे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे व दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीपर्यंत श्री. डी. पी. कासट, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. एस. शिंदे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ७ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१८४/सन २०१८.- श्री. बी. बी. तोष्णीवाल, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांची दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी लोकन्यायालय संपलेनंतर ते दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. बी. बी. तोष्णीवाल यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. बी. बी. तोष्णीवाल, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त न्यायिक कार्यभार श्री. आर. डी. पाटील, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्रीरामपूर यांचेकडे व प्रशासकीय कार्यभार श्री. एस. एम. बोमीडवार, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. बी. बी. तोष्णीवाल, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ७ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१८९/सन २०१८.- श्री. पी. एम. उन्हाळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी यांची दिनांक २८ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. पी. एम. उन्हाळे यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. पी. एम. उन्हाळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती बी. एम. कोठावळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी यांचेकडे ठेवण्यात आला होता.

श्री. पी. एम. उन्हाळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहुरी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ७ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१९०/सन २०१८.- श्री. पी. एन. देशपांडे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांची दिनांक १२ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. पी. एन. देशपांडे यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. एन. देशपांडे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त

कार्यभार दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. डी. पी. कासट, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे व दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. एस. एस. शिंदे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. एन. देशपांडे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कोपरगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ११ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१९३/सन २०१८.- श्री. जी. जी. इटकळकर, ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. जी. जी. इटकळकर यांना ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. जी. इटकळकर, ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. बी. हंबीरे, १० वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. जी. इटकळकर, ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते ९ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ११ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१५१/सन २०१८.- श्री. जी. व्ही. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक १५ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण

५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १४ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. जी. व्ही. देशपांडे यांना ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. व्ही. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक १४ सप्टेंबर २०१८ चे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळसंपेपर्यंत श्री. ए. एम. पाटणकर, ११ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे व दिनांक १९ सप्टेंबर २०१८ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. पी. एम. मोदी, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. व्ही. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ११ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/८९/सन २०१८.- श्रीमती एस. बी. नाईकनवरे-गरड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १३ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्रीमती एस. बी. नाईकनवरे-गरड यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. बी. नाईकनवरे-गरड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. पी. भोसले, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस. बी. नाईकनवरे-गरड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, राहाता या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

अहमदनगर, १२ सप्टेंबर २०१८.

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१३२/सन २०१८.- श्री. आर. बी. कुलकर्णी, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा यांची दिनांक १७ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. आर. बी. कुलकर्णी यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. आर. बी. कुलकर्णी, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. के. अहिर, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. आर. बी. कुलकर्णी, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

सु. व्य. माने,

जिल्हा न्यायाधीश-१ व

अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर.

अहमदनगर, १२ सप्टेंबर २०१८.

### प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

### आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१९१/सन २०१८.- श्री. एम. एम. पळसापुरे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांची दिनांक ११ सप्टेंबर २०१८ ते दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १० सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७ सप्टेंबर

२०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आलेनंतर श्री. एम. एम. पळसापुरे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एम. एम. पळसापुरे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. जे. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एम. एम. पळसापुरे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

**श्री. रा. जगताप,**

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व

अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर.

अहमदनगर, १० सप्टेंबर २०१८.

## प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

### आदेश

क्रमांक बी-२/एमएच-२५९५/१७७२/सन २०१८.-श्रीमती ज्योतीमाला चंद्रशेखर गुप्ता, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांना दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा, तसेच दिनांक २९ ऑगस्ट २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पावेतोची मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. (दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून उत्तान येथील प्रशिक्षणास हजर राहणार आहेत).

रजेवरून परत आल्यावर श्रीमती ज्योतीमाला चंद्रशेखर गुप्ता यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती ज्योतीमाला चंद्रशेखर गुप्ता, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती धनश्री

आर. भंडारी, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांनी सांभाळावा.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती ज्योतीमाला चंद्रशेखर गुप्ता, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

नंदुरबार, २८ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/एमएचएनबी-०१/२४३७/१८२८/सन २०१८.- श्री. राजेश शिवराम गुप्ता, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांना दिनांक १० सप्टेंबर २०१८ ते दिनांक १५ सप्टेंबर २०१८ पावेतो अशी एकूण ६ दिवसांची अर्जित रजा व दिनांक ८ सप्टेंबर २०१८ लोकन्यायाचे कामकाज संपल्यानंतरपासून ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोची (दिनांक ९ व १६ सप्टेंबर २०१८ दोन्ही रविवार सुट्ट्यांसह) मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश शिवराम गुप्ता यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. राजेश शिवराम गुप्ता, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा कार्यभार स्वाक्षांकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांच्याकडेस ठेवण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजेश शिवराम गुप्ता, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

**अभय एस. वाघवसे,**

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

नंदुरबार.

नंदुरबार, ४ सप्टेंबर २०१८.

**वाचा.--** (१) श्री. एस. जी. लांडगे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मालेगाव यांचा जावक क्रमांक ३९६/२०१८, दिनांक २४ जुलै २०१८ रोजीचा अर्ज.

(२) जिल्हा न्यायालय, नाशिक, आदेश क्रमांक आस्था/५१३५/२०१८, दिनांक ४ ऑगस्ट २०१८.

(३) श्री. एस. जी. लांडगे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मालेगाव यांचा जा. क्रमांक ४३०/२०१८, दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजीचा अर्ज.

#### आदेश ११८४

क्रमांक आस्था/रजा/६१५२/सन २०१८.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक उपरोक्त संदर्भीय आदेश क्रमांक २ मध्ये अंशतः बदल करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

श्री. एस. जी. लांडगे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांना मंजूर करण्यात आलेल्या दिनांक १६ जुलै २०१८ ते २१ जुलै २०१८ अशा एकूण सहा (६) दिवस मंजूर वैद्यकीय रजेऐवजी दिनांक १७ जुलै २०१८ ते २१ जुलै २०१८ अशी एकूण पाच (५) दिवसांची वैद्यकीय रजा वाचण्यात यावी.

सदर आदेशाची नोंद श्री. एस. जी. लांडगे, सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

सुर्यकांत सो. शिंदे,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
नाशिक.

नाशिक, १४ ऑगस्ट २०१८.

### जिल्हा न्यायाधीश-१ व प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांकडून

#### आदेश

क्रमांक बी-२/४१९८/सन २०१८.- श्री. अलोक अशोक पांडे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांना दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २१ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ६ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक २२ ऑगस्ट २०१८ (बकरी ईद) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. अलोक अशोक पांडे यांना ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. अलोक अशोक पांडे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस. एन. गंगवाल-शहा, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचेकडेस तसेच दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २२ ऑगस्ट २०१८ पावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. यु. न्याहारकर, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांनी सांभाळला होता.

श्री. अलोक अशोक पांडे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रुजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. अलोक अशोक पांडे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, २३ ऑगस्ट २०१८.

#### आदेश

क्रमांक बी-२/४१९७/सन २०१८.- श्री. आण्णासाहेब जगन्नाथ गिन्हे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांना दिनांक २९ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ पावेतो अशी एकूण ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक २ सप्टेंबर २०१८ (रविवार) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. आण्णासाहेब जगन्नाथ गिन्हे यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. आण्णासाहेब जगन्नाथ गिन्हे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या



कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. एच. बनसोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. आण्णासाहेब जगन्नाथ गिन्हे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

**डॉ. श्रीमती श्रुष्टी निळकंठ,**

जिल्हा न्यायाधीश-१ धुळे व  
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे.

धुळे, २३ ऑगस्ट २०१८.

## प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

### आदेश

क्रमांक बी-२/एमएच-२१८३/१७४०/सन २०१८.- श्री. आनंद देवीदासराव करभाजन, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांना दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ पावेतोची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा दिनांक २५ ऑगस्ट २०१८ रोजीचे औरंगाबाद येथील जिविसेप्रा परिषदेच्या सांगतेनंतरपासून ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी (दिनांक २६ ऑगस्ट २०१८ रविवार सुट्टीसह) देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. आनंद देवीदासराव करभाजन यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. आनंद देवीदासराव करभाजन, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एम. जी. मोरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, तळोदा यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. आनंद देवीदासराव करभाजन, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व

न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

नंदुरबार, २३ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/एमएच-१०६२/१७४१/सन २०१८.- श्री. प्रदीप बापूरावजी नाईकवाड, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांना दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पावेतोची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक २५ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथील परिषदेच्या सांगतेनंतरपासून ते दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी (दिनांक २६ ऑगस्ट २०१८ रविवार सुट्टीसह) देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. प्रदीप बापूरावजी नाईकवाड यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. प्रदीप बापूरावजी नाईकवाड, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. कैलाशचंद्र एल. व्यास, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. प्रदीप बापूरावजी नाईकवाड, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

नंदुरबार, १३ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/एमएच-२४८३/१७४८/सन २०१८.- श्री. पुष्कर हेमाद्री जोशी, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांना दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा व दिनांक २६ ऑगस्ट २०१८ कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. पुष्कर हेमाद्री जोशी यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या

पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पुष्कर हेमाद्री जोशी, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एम. जी. मोरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तळोदा यांच्याकडे ठेवण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. पुष्कर हेमाद्री जोशी, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

नंदुरबार, २४ ऑगस्ट २०१८.

#### आदेश

क्रमांक बी-२/एमएच-४४३/१८०५/सन २०१८.-श्री. लक्ष्मण देवराम गायकवाड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांना दिनांक ३ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ पावेतो अशी एकूण ५ दिवसांची अर्जित रजा व दिनांक १ सप्टेंबर २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ८ सप्टेंबर २०१८ कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोची (दिनांक २ सप्टेंबर २०१८- रविवार या सुटीसह) मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. लक्ष्मण देवराम गायकवाड यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. लक्ष्मण देवराम गायकवाड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. जी. एच. पाटील, मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांच्याकडे ठेवण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. लक्ष्मण देवराम गायकवाड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार

हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

राजेश एस. गुप्ता,

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
नंदुरबार.

नंदुरबार, ३१ ऑगस्ट २०१८.

### प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

#### आदेश

क्रमांक बी-२/४०८२/सन २०१८.-श्री. दस्तगीर राजेखान पठाण, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांना दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते दिनांक २४ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ५ दिवसांची अर्जित रजा व दिनांक १९ ऑगस्ट २०१८ (रविवार) रोजीचे सुटीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २५ ऑगस्ट २०१८ रोजीचे रिमांडचे कामकाजापूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. दस्तगीर राजेखान पठाण यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. दस्तगीर राजेखान पठाण, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे वरीलप्रमाणे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. श्रीमंत द्वारकादास चव्कर, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांच्याकडे ठेवण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. दस्तगीर राजेखान पठाण, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, १६ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/४०८३/सन २०१८.- श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शहा, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांना दिनांक १८ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २१ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक २२ ऑगस्ट २०१८ (बकरी ईद) रोजीचे सुटीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेंतरपासून ते दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजीचे रिमांडचे कामकाजापूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शहा यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शहा, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे वरीलप्रमाणे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा व त्यांचेकडेस सोपविण्यात आलेला श्री. ए. ए. पांडे, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे पदाचा रिमांडचे कामकाजासह अतिरिक्त कार्यभार श्री. एस. यु. न्याहारकर, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शहा, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून करीत राहिल्या असल्या.

धुळे, १६ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/४०८५/सन २०१८.- श्री. राजेश शिवाजीराव वानखेडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री यांना दिनांक १७ ऑगस्ट २०१८ व दिनांक १८ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा दिनांक १९ ऑगस्ट २०१८ (रविवार) रोजीचे सुटीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेंतरपासून ते

दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीचे रिमांडचे कामकाजापूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश शिवाजीराव वानखेडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. राजेश शिवाजीराव वानखेडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री यांचे वरीलप्रमाणे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. राजू अशोक शिवरात्री, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजेश शिवाजीराव वानखेडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, साक्री या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

**श्याम छगनलाल चांडक,**

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
धुळे.

धुळे, १६ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/४१७०/सन २०१८.- श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक १२ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १४ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर यांना जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचे वरीलप्रमाणे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. योगेश अशोक राणे, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रुजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. अद्वैत दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, २१ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/४१७१/सन २०१८.-श्रीमती अर्चना श्रीपत नलगे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांना दिनांक १९ ऑगस्ट २०१८ व दिनांक २० ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण २ दिवसांची वाढीव अर्जित रजा दिनांक १६ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अर्जित रजेस जोडून याद्वारे कार्यान्तर् मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती अर्चना श्रीपत नलगे यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती अर्चना श्रीपत नलगे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांचे वरीलप्रमाणे अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. संतोष हणमंत गरड, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांचेकडेस सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती अर्चना श्रीपत नलगे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसल्या, तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असल्या.

धुळे, २१ ऑगस्ट २०१८.

### आदेश

क्रमांक बी-२/४३३६/सन २०१८.-श्री. पवन हरीविजय बनसोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा यांना दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. पवन हरीविजय बनसोड यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. पवन हरीविजय बनसोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा यांचे दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीपासून ते दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपावेतोचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. जे. गिन्हे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांनी सांभाळला होता. तसेच दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते श्री. पी. एच. बनसोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, शिंदखेडा हे कर्तव्यावर हजर होईपावेतो त्यांचे व त्यांचेकडेस सोपविण्यात आलेला श्री. ए. जे. गिन्हे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, दोंडाईचा यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. एस. पंडागळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सोपविण्यात आलेला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. पवन हरीविजय बनसोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, शिंदखेडा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, ३१ ऑगस्ट २०१८.